

Date: October 24, 2021

CIN: L64201MH2010PLC211219

To,
The Manager,
Bombay Stock Exchange Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai – 400001.

Scrip Code: 540654

Subject: Submission of Newspaper Notice in respect of information regarding 11th Annual General Meeting, Remote E-voting Information and Book Closure, etc to be held on Friday, November 26, 2021 through Video Conference (VC) / Other Audio-Visual Means (OAVM).

Dear Sir / Madam,

Pursuant to Regulation 30 and 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of Newspaper advertisement issued regarding Notice of 11th Annual General Meeting of the Company scheduled to be held on Friday, November 26, 2021 at 3:00 P.M. through Video Conferencing (VC)/ Other Audio-Visual Means (OAVM), including details with respect to remote e-voting information and book closure.

The notice was published in Financial Express (English Language) and The Global Times (Marathi Language) today i.e., Sunday, October 24, 2021.

Kindly take the same on record.

FOR GLOBALSPACE TECHNOLOGIES LIMITED

Swati Arora

Company Secretary and Compliance Officer

Memb No. A44529

व्यवरऱ्थापन पथक, अग्जिशमन

दलाचे जवान आणि मूंब्रा पोलीस

वकील : राजेशकुमार पटेल

कर्मचाऱ्यांकडून शोध सुरूआहे.

. अर्जदार

गावागावात

ठाणे, दि. २३, (प्रतिनिधी) : एखाद्या गावात राग्ण आढळून आल्यास त्या गावात तात्काळ निर्जतुकीकरण करण्यात येत आहे. त्या गावातील नागरिकांना दवंडी पिटवून करोना नियमांचे पालन करण्याचा संदेश दिला जात आहे. त्यासह, शिक्षकांच्या मदतीने करोनाविषयी जनजागृती करणारे चित्रफ्फीत, लघुपट तयार करण्यात आले असून सम ाजमाध्यमांच्या मार्फत हा संदेश नागरिकांपर्यत पोहोचविला जात आहे. तसेच जनजागृतीच्या म

ाध्यमातून करोना

लसीकरणाविषयी

नागरिकांमधील

गैरसमज

करण्यात

ढूर

येत

आहेत.

जनजागृती

ठाणे, दि. २३, (प्रतिनिधी) : मुंब्रा शहरातून गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेले सागर गायकवाड (१३) आणि सक्षम इंगळे (१४) मुंब्रा खाडीत बुडाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. सागर आणि सक्षम बेपत्ता झाल्यानंतर या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात त्यांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीसीटीव्ही चित्रीकरण तसेच त्यांच्या मित्रांची चौकशी केल्यानंतर ते बुडाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ठाणे म जाहीर नोटीस

सर्व संबंधितांना या जाहीर सूचनाद्वारे कळविण्यात येते की, आमचे अशिल श्री. रुपाराम नेनाराम चौधरी, राहणार : शॉप नं.०३, शुक्ला चाळ, वालईपाडा संतोष भवन, नालासोपारा (पु) ता. वसई, जिल्ह पालघर. यांनी गाळा क्र. ११, क्षेत्रफळ १३.०२ चौ. फुट कैलाश दर्शन बिल्डींग नं.२, सर्वे क्र.१३२, १३३, १३४, (९५,९७,९८), गौजे आचोळे नालासोपारा, ता. वसई, जि. पालघर, हे सद गाळयाचे मालक आहेत. परंतु सदर गाळयाच दि.२१ नोव्हेंबर २००६ रोजी मे. चेतना एंटरप्राईसेस व **श्री. बालेश्वर कुमार गुप्ता** यांच्यात निष्पादित झालेल्य विक्री कराराची (दस्त क्र.९९५० /२००६) प्रथम प्रत त्यांचेकडून गहाळ झाली आहे.

सदर करारनाम्या ची प्रत कोणाला आढळल्यास किंव हक्क - हितसंबंध असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून **१४ दिवसांच्या** आत मूळ कागदपत्र स किंवा लेखी पुराव्यासह हरकत खालील पत्यावर व्यक्तीशः कळवावी. जर मुदती मध्ये कुणाचीही हरकत नसल्या आमचे अशिलांचे सदर गाळयावर कायमस्वरूपी हक्व प्रस्थापित होतील. ह्याची नोंद घ्यावी व त्या नंतर आलेल्य कोणत्याही हरकतीची दखल घेतली जाणार नाही.

सही/- वकील - कृष्णा लक्ष्मण गावडे ४०४, सद्गुरू निवास, वालईपाडा संतोष भुवन, नालासोपार (पु), ता. वसई जि. पालघर ४०१२०३ मोबा. क्र. ९८३३३९०२५ तारीख : २४/१०/२०२१ विकाण : नालासोपारा

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील

दर्शन के. दामा यांनी गोदाम क्र.४, हरिशंकर

मिश्रा चाळ, गोगटेवाडी, आरे रोड, गोरेगाव (पुर्व)

मुंबई-४०००६३ ही जागा अखिलेश ए. मिश्रा

व इतर यांच्याकडून भाडेतत्त्वावर प्राप्त केली आहे.

जुने भाडेकरू **कौशिका पी. शाह** यांनी त्यांचे

भाडेपत्ता परत दिले असल्याने आणि दोन्ही पक्षकारांर्न

मान्य अटीनुसार माझ्या अशिलाकडे गोदाम क्र.४

चा ताबा हस्तांतरीत मान्य केला आहे. जर कोण

व्यक्तीस गोदाम क्र.४ विरोधात कोणताही आक्षेप

अधिकार, हक्क, दावा किंवा मागणी असल्यास

त्यांनी लेखी स्वरुपात माझ्याकडे सदर सूचना

प्रकाशन तारखेपासून ८ दिवसांत त्यांचे दावा सिद्ध

करणाऱ्या पुराव्यांसह माझ्या कार्यालयात कळवावे,

अन्यथा माझे अशील पुढील प्रक्रिया सुरू करतील.

दिनांक: २४.१०.२०२१



हापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक. अग्निशमन दलाचे जवान त्यांचा खाडीत शोध घेत आहेत. गुरुवारी दुपारी उशिरापर्यत त्यांचा शोध लागू शकला नाही.

पारसिक नगर येथील रेतीबंदर परिसरात सागर आणि सक्षम राहत होते. रविवारी द्रपारी ते फ्रिकरण्यासाठी बाहेर गेल्यानंतर रात्री उशिरापर्यत घरी

एरिस इंटरनॅशनल लिमिटेड

मुंबई शहर, महाराष्ट्र-४०००७२. प्रेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्रस रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९, ३३ व इतर लागू तरतुदी नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील बाबी

. विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात **शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०२१** रोर्ज प्त.११.००वा. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणा १. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही

सहामाहीकरिता मर्यादित पुनर्विलोकन अहवालासह कंपनीचे अलेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे. मंडळाची पुर्नरचना आणि

३. अन्य इतर बाबी सेबी (आतील व्यापार रोखणे) (सुधारित) अधिनियम २०१८ नसार कंपनीचे सर्व पदसिद्ध व्यक्ती व त्यांचे नजीकचे . नातेवाईक यांच्याकरिता कंपनीच्या शेअर्समधील

त्र्यवहाराकरिता व्यापार खिडकी १ ऑक्टोबर, २०२१ रोजी ।।सून बंद ठेवण्यात आली आहे आणि वित्तीय निष्कर्ष ग्रोषणेनंतर ४८ तास बंद ठेवली जाईल. एरिस इंटरनॅशनल लिमिटेडकरित

सही / दिनांक: २३.१०.२०२१ व्यवस्थापकीय संचालिक डीआयएन:०८५२९०३९

जाहीर सूचना

गर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे

की, काकड विला, श्री विठ्ठल प्रसाद कोहौसोलि.

पत्ता: प्लॉट क्र.८२/६ व ७, सरस्वती रोड, साताक्रझ

(प.). मंबई-४०००५४ या सोसायटीचे सदस्य श्री

रमेश शांतीलाल मेहता व भावना रमेश मेहता यांच्य

मुळ भागप्रमाणपत्र क्र.९ हरवले/गहाळ झाले आहे

अर्ज केला आहे. सोसायटी याव्दारे, दुय्यम

भागप्रमाणपत्र वितरणासाठी दावेदार/आक्षेपकर्त

गांच्याकडून काकड विला, श्री विठ्ठल प्रसाद

कोहौसोलि.च्या सचिवाकडे दुय्यम भागप्रमाणपः

वितरणासाठी त्यांचे दावा/आक्षेप पष्ठचर्थ दस्तावेज

त्र पुराव्यांच्या प्रतींसह सदर सूचना प्रकाशन

ारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या कालावधीत

दावा/आक्षेप मागवित आहेत. वर दिलेल्या मदतीत

जर कोणताही दावा/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, त

गोसायटी उप-विधीतील तरतुदींमधील दिलेल्य

मार्गाने दुय्यम भागप्रमाणपत्र वितरीत करण्यास सोसायटी मोकळी असेल. दावा/आक्षेप

सोसायटीकडे प्राप्त झाल्यास त्यावर सोसायटीचे उप-

च्या वतीने व करित

कों हौ सो लि

सही/

काकड विला, श्री विठ्ठल प्रसाद

विधीअंतर्गत व्यवहार केला जाईल.

दिनांक: २४.१०.२०२१

ठिकाण: मुंबई

सायटीच्या सदस्यांनी दुय्यम भागप्रमाणपत्रासार्ठ

आले नव्हते. या प्रकरणी सागर आणि सक्षम यांच्या कुटुंबीयांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तकार दाखल केली. या तकारीच्या आधारे मुंब्रा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. एकाच दिवशी दोन मुले गायब झाल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली

प्रकरणाच्या तपासासाठी

होती.

जाहिर नोटीस सर्व लोकांस कळविण्यात येते की, गांव मौजे खोचिवडे, ता वसई, जि पालघर येथील गावठाण मिळकतीवर १) श्री . रॉकी दुमिंग मरूचे व २) सौ संगिता रॉकी मरूचे, ह्याचे राहते घ मालमत्ता कं .१६३/अ, विभाग कं . खोचिवडे, क्षेत्र - ४३४ .१९९ चौ .फुट, (ग्रामपंचायत खोचिवडे असेसमेंट प्रमाणे) रा . मरूचे हाऊस, मनाची गल्ली राम मंदिर जवळ, दर्गा नाका, खोचिवडे, नायगांव (प.), ४०१ २०७, ता.वसई, जि.पालघर येथे सदर घर मिळकत आस्तित्वात आहे . तरी सदन घर मालमत्ता मिळकत अगदी निर्विवाद वोजाविरहीत आहे किंवा नाही या परिक्षणाकरित सदर प्रकरण आमच्याकडे वित्तिय संस्था असलेल्य आमच्या अशिलांनी कर्ज परवठा करण्याच्या हेत्ने सोपविलेले आहे, तरी सदर मिळकती सबंधाने कोणाहीकडे हितसवंधाच्या दृष्टीने गहाण, दान बक्षिसपत्र, वगैरेरित्या हस्तांतरणाच्या दृष्टीने विधीगाहय ठरेल असा लेखी हरकत घेण्यासारख पुरावा असेल तर त्यांनी सदरची नोटीस प्रसिध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत लेखी कायदेशी पुराव्यासकट आपली हरकत आमचे कार्यालय १२२/११७, सत्यम शिवम शॉपीग सेंटर, पहिल माळा, नालासोपारा प, ता वसई, जि पालघर येथे सादर केली पाहिजे अन्यथा कोणाची काहीच हरकत नाही व हरकत हक्कं असल्यास तो सोडून देण्या आला आहे असे समजुन सदर मिळकत अगदी निवि वाद वोजाविरहीत आहे असा दाखला (Clea Title Certificate) देण्यात येईल ही नोंद घ्यावी दि .२४/१०/२०२१ .

पेन वकील ॲन्ड सन्संकरित ॲड वेन्सन विल्यम पेन

पोलिसांनी विविध पथके तयार केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले त्या वेळी सागर आणि सक्षम हे त्यांच्या आणखी दोन मित्रांसोबत एका ठिकाणी जात असल्याचे दिसले. त्यानंतर दुसऱ्या एका सीसीटीव्ही चित्रीकरणात ही

दोन्ही मूले घरी परतताना दिसत होती. मात्र, त्यांच्यासोबत सागर आणि सक्षम नव्हते. पोलिसांनी या दोन्ही मुलांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता, हे चौघे जण मुंब्रा खाडीत पोहण्यासाठी गेले, परंतु पाण्याचा अंदाज नसल्याने

प्रोयुगा ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजिस लिमिटेड

सीआयएन: यु७४९९९एमएच२०१७पीएलसी२९६२२२ नोंद.कार्या.: १६०९, लोधा सुप्रिमस, पवई, साकिविहार रोड, एमटीएनएल कार्यालया समोर, मुंबई-४०००७२, महाराष्ट्र, भारत. दूर.:८००८८५८५८५ ई-मेल:company@proyuga.tech, वेबसाईट: https://www.proyuga.tech

सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की**, प्रोयुगा ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजिस लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची ४थी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **सोमवार, १५ नोव्हेंबर, २०२१ रोजी स.१०.००वा**. एजीएम सचनेत नमद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दकश्राव्य माध्या 'ओएव्हीएम) स्वरुपानेच संपन्न होईल. सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक दिनांक व एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२० व १३ जानेवारी, २०२१ (यापुढे एमसीए परिपत्रके) नसार कंपनीने वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता एकत्रित वार्षिक अहवालाच्या लिंकसह ४थ्या एजीएमर्च सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी आणि ठेवीदाराकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने **शनिवार, २३ सप्टेंबर, २०२१** रोजी पाठविले आहे. एजीएम सूचनेच्या वास्तविक प्रती पाठविण्याची आवश्यकता एमसीए परिपत्रकानुसार रद्द करण्यात आली आहे. एकत्रित वार्षिक अहवाल २०२०-२१ तसेच ४थी एजीएम सूचना समाविष्ट असलेली माहिती कंपनीच्या https:// www.proyuga.tech वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ च्या नियम २० आणि भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारे वितरीत सर्वसाधारण सभेवरील सचिवप्रमाण (एसएस-२) नुसार सदस्यांना एजीएमच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून विद्युत ातदान प्रणालीने (रिमोट ई-वोटिंग) एजीएमच्या सूचनेत नमुद सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्याची सुविधा देण्यात आली आहे. १० नोव्हेंबर, २०२१ या नोंद तारखेला वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारण भसणाऱ्या सदस्यांना रिमोट ई-वोटिंगचा अधिकार असेल. जर कोणी व्यक्ती सूचना वितरणानंतर सदस्य झाली असेल आणि नोंद तारखेपुर्वी सदस्य असेल त्यांनी <u>evoting@nsdl.co.in</u> वर विनंती पाठवून

रिमोट ई-वोटिंग कालावधी **शुक्रवार, १२ नोव्हेंबर, २०२१** रोजी स.९.००वा. भाप्रवे प्रारंभ होईल आणि **रविवार, १४ नोव्हेंबर, २०२१** रोजी सायं.५.००वा. भाप्रवे समाप्त होईल. सदर तारीख व वेळेनंतर

ई-वोटिंगबाबत तक्रारींचे निवारण करणाऱ्या जबाबदार व्यक्तीचे संपर्क तपशील: <mark>श्री. स्वप्नील पुप्पाला</mark> दुर.:०२६५–२२८०१८०, ई–मेल: SwapneelP@nsdl.co.in किंवा सदस्यांनी कंपनीकडे कंपनीच्या सचिवाला company@proyuga.tech वर कळवावे.

> प्रोयुगा ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजिस लिमिटेडच्या वतीने व करिता सही/-प्रिन्स पांडे

कंपनी सचिव सदस्यत्व क.ए५९०४०

ठिकाणः मुंबई दिनांकः २४ ऑक्टोबर, २०२१

ADCON CAPITAL SI	LKVICE	2 LIMI I	LD
(CIN: L67120MP1	1994PLC008511)		
 Office: 417, Chetak Centre NX, Near Hotel 			
Office: Office No.117, First Floor, Hubtown S			
Andheri East, Mumbai - 400069, Maharashtra,			495 / 97;
E-mail: adconcap@gmail.com;	Website: www.a	dconcap.com	
f Unaudited Financial Results For the	Quarter ende	d on 30th Sept	tember, 2021
	Quarter	Half	Quarter
rs	ended	year ended	ended
	30.09.2021	30.09.2021	30.09.2020

or. No.	Particulars	ended	year ended	ended
		30.09.2021	30.09.2021	30.09.2020
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1	Total Income from operations	7.69	14.07	8.91
2	Net Profit(+)/Loss(-) from ordinary activities before tax	4.18	4.35	7.22
3	Net Profit(+)/Loss(-) from ordinary activities after tax*	4.18	4.35	7.22
4	Total comprehensive income for the period	0.00	0.00	0.00
5	Equity Share Capital	355.11	355.11	355.11
6	Earnings Per Share (of Rs.10/- each)			
	(for continuing and discontinued operations) -			
	1. Basic :	0.12	0.12	0.26
	2. Diluted:	0.12	0.12	0.26
701				

The above results have been reviewed by the Audit Committee and approved at the meeting of the Board of Directors held on 22nd October, 2021 and the statutory auditors of the Company have carried out a Limited Review report for the Quarter and half year ended 30th September, 2021

iv) The Company has taken adequate precautions for safety and well-being of the employees while resumption of operations. The Company has considered the possible impact of COVID 19 in preparation of the above results. The impact of the global health pandemic may be different from that estimated as at the date of approval of results. Considering the continuing ncertainties, the Company will continue to closely monitor any

v) Figures for the Previous periods have been regrouped / rearranged, wherever no

FOR ADCON CAPITAL SERVICES LIMITED

TAKE NOTICE THAT our clients had pure from MR. RAJABALI ALIMOHAMED IAHESANIA bearing Room No. 43, on First Floo uilding No. 128/130 known as "HASANABAD PREMISES Co-operative Society Ltd., Building No. 128/130 Dr. Mascarenhas Road, Mazgaon, Mumbai 400010 adms 154 sq feet Carpet area also escribed in the Schedule hereto below free from

PUBLIC NOTICE

Any person having any claim or right in respect o the said Room No. 43, Building No. 128/130 by way of inheritance, share, sale, mortgage, lease, ien, license, gift, possession or encumbrance owsoever or otherwise is hereby required to imate to the undersigned within 15 days from th date of publication of this notice of his such claim, any, with all supporting documents failing which the said Room premises will be transfer without eference to such claim and the claims, if any, of uch person shall be treated as waived and not THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

oom No. 43, on First Floor, Building No. 128/130 nown as "HASANABAD PREMISES Co-operative ociety Ltd., Building No. 128/130 Dr. lascarenhas Road, Mazgaon, Mumbai 400010 ms 154 sq feet Carpet area, bearing C.S. No 01(pt), Mazgaon Division

Dated this 24TH day of October 2021 Advocates for the Purchasers Asadali Mazgaonwala M/s. Makker & Co Shop No. 7B, Shamji Morarji Bldg, Champsh Bhimji Road, Mazgaon, Mumbai - 400 010.

ADCONCADITAL SERVICES LIMITED

Sr. No.	Particulars	Quarter ended	Half year ended	Quarter ended
		30.09.2021	30.09.2021	30.09.2020
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1	Total Income from operations	7.69	14.07	8.91
2	Net Profit(+)/Loss(-) from ordinary activities before tax	4.18	4.35	7.22
3	Net Profit(+)/Loss(-) from ordinary activities after tax*	4.18	4.35	7.22
4	Total comprehensive income for the period	0.00	0.00	0.00
5	Equity Share Capital	355.11	355.11	355.11
6	Earnings Per Share (of Rs.10/- each)			
	(for continuing and discontinued operations) -			
	1. Basic :	0.12	0.12	0.26
	2. Diluted:	0.12	0.12	0.26

ii) The Company is engaged in only one Segment and as such there are no separate reportable segn 'IND AS - 108' Operating Segments.
 iii) Provisions for income tax will be made at the end of the financial year.

terial changes to future economic conditions

Place: Mumbai Date: 22.10.2021

DIRECTOR

प्रिझ्मक्स ग्लोबल व्हेन्चर्स लिमिटेड

नोंद.कार्या: ४५२, हबटाऊन सोलारिस, साईवाडी, एन.एस. फडके मार्ग, अंधेरी (पुर्व), मुंबई, महाराष्ट्र-४०००६९. ई-मेल:infogromo@gmail.com, वेबसाईट:www.gromotrade.com, सीआयएन:एल६७२२०एमएच२६७३पीएलसी०१६२४३ ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

सुनिल सी. दुबे वकील उच्च न्यायालय, मुंबई

मुंबई-४००१०४.

संपर्क क्र.: ९८२०९३२२३२

ई-मेल:sunildb8@gmail.com

३०१/बी, सुमित समर्थ आर्केड, ए विंग,

जैन मंदिराजवळ, आरे रोड, गोरेगाव (पश्चिम)

						(रु.लाखात)
		एकमेव			एकत्रित	
	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
तपशील	३०.०९.२१ अलेखापरिक्षित	३०.०९.२० अलेखापरिक्षित	३१.०३.२१ लेखापरिक्षित	३०.०९.२१ अलेखापरिक्षित	३०.०९.२० अलेखापरिक्षित	३१.०३.२१ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१६७.४७९	२४३.३७१	७९६.९३७	१६७.४७९	२४३.३७१	७९६.९३७
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबपुर्व)	288.88	६.८५८	१४८.८७८	88.799	६.८५८	१४८.८७८
करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	288.88	६.८५८	१४८.८७८	88.799	६.८५८	१४८.८७८
करानंतर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	288.88	६.८५८	१३३.७३४	88.288	६.८५८	१३३.७३४
एकूण सर्वकष उत्पन्न	89.98	८.५४२	१३१.८६२	89.688	८.५४२	१३१.८६२
भरणा केलेले समभाग भांडवल	२८३९.०००	२८३९.०००	२८३९.०००	२८३९.०००	२८३९.०००	२८३९.०००
उत्पन्न प्रतिभाग						
मूळ	०.१५७	0.0२४	०.४६४	०.१५६	0.0२४	०.४६४
सौमिकृत	०.१५७	0.028	०.४६४	०.१५६	0.0२४	०.४६४
		-	-		-	

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्य आलेली एकमेव व एकत्रित त्रैमासिक अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक क्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.gromotrade.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

ञ्यवस्थापकीय संचा ठिकाण: मुंबई

व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की**, ग्लोबलस्पेस टेक्नॉलॉजिस लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, २६ नोव्हेंबर, २०२१ रोजी दु.३.००वा. कंपनीच्या एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्यासाठी व्हिंडिओ कॉन्फरन्सिंग मार्फत होणार आहे. एजीएम सूचनेच्या विद्युत प्रती सर्व सदस्यांना ज्यांचे ई-मेल कंपनी/ठेवीदार सहभागीदारकडे २२ ऑक्टोबर, २०२१ रोजी नोंद आहेत त्यांना २३ ऑक्टोबर, २०२१ रोजी सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२० व १३ जानेवारी, २०२१ तसेच सेबी परिपत्रक दिनांक १२ मे, २०२० नुसार पाठविण्यात आले आहे. सदर जाहिरातीने भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे ई-मेल दिनांक २१ ऑक्टोबर, २०२१ पर्यंत नोंद करावेत. सदर सूचना मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

एजीएमच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून (रिमोट ई-वोटिंग) एनएसडीएलच्या विद्युत मतदान प्रणालीने एजीएम सूचनेत नमुद सर्वसाधारण विषयावर मत देण्याचा अधिकार असेल. सर्व सदस्यांना सुचित करण्यात येत आहे की:

- २) रिमोट ई-वोटिंग सोमवार, २२ नोव्हेंबर, २०२१ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल.
- ४) गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०२१ ही तारीख एजीएममध्ये किंवा विद्युत स्वरुपाने मत देण्यास पात्रता निश्चितीची
- ५) जर कोणा व्यक्तीने एजीएम सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स प्राप्त करून कंपनीचा सदस्य झाला असेल आणि नोंद तारीख गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०२१ रोजी भागधारणा घेतली असेल त्यांनी वितरक/आरटीएच्या evoting@nsdl.co.in ई-मेलवर विनंती पाठवून लॉगइनआयडी व पासवर्ड प्राप्त करावा

अ. मतदानाकरिता उपरोक्त तारीख व वेळेनंतर रिमोट ई-वोटिंग एनएसडीएलद्वारे बंद केले जाईल आणि सदस्यांने ठरावावर दिलेले मत त्यास पुढे कोणत्याही स्थितीत बदलता येणार नाही.

दिनांक: २४ ऑक्टोबर, २०२१

ठिकाण: नवी मुंबई

काही प्रश्न असल्यास तुम्ही www.evoting.nsdl.com वर डाऊनलोड सेक्शन अंतर्गत उपलब्ध ई-वोटिंग युजर मॅन्युअल व फ्रिकन्टली आस्क्ड केश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंवा evoting@nsdl.co.in वर

ई-मेल करावा किंवा टोल फ्री क्र.१८००२२२९९० वर संपर्क करावा किंवा कंपनीकडे cs@globalspace.in वर ई-मेल करावा जे विद्युत स्वरुपाने मतदानाबाबत तक्रारींचे निवारण करतील.

GlobalSpace

नोंद दिनांक गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०२१ रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना १) एजीएम सूचनेत नमुद विषयावर विद्युत मतदान प्रणालीने मतदानाने विमर्ष केले जाईल.

- ३) रिमोट ई-वोटिंग गुरुवार, २५ नोव्हेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल.
- मतदानाची सुविधा एजीएममध्ये एनएसडीएलच्या ई-वोटिंगमार्फत उपलब्ध होईल.
- क. जे सदस्य एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देतील त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु

ड. नोंद तारखेला ठेवीदाराद्वारे तयार केलेले लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधेचा अधिकार प्राप्त होईल

ग्लोबलस्पेस टेक्नॉलॉजिस लिमिटेडच्या वतीने व करिता

स्वाती अरोरा कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

पश्चिम रेल्वे वांद्रे टर्मिनस - हझरत निझामुद्दीन आणि मुंबई सेन्ट्रल - बनारस/भागलपूर दरम्यान उत्सव विशष ट्रन्स चालावणार

ट्रेन क्रमांक	प्रारंभी स्थानक व गंतव्य ठिकाण	सेवेचा कालावधी	सेवेचे दिवस	प्रस्थान	आगमन
०९१८९	वांद्रे टर्मिनस-हझरत निझामुद्दीन (आठवड्यातून दोनदा एसी सुपरफास्ट)	२७.१०.२०२१ ते २८.११.२०२१	बुधवार व रविवार	१७.३०वा.	१०.१५वा. (दुसऱ्या दिवशी)
०९१९०	हझरत निझामुद्दीन –वांद्रे टर्मिनस (आठवड्यातून दोनदा एसी सुपरफास्ट)	२८.१०.२०२१ ते २९.११.२०२१	गुरुवार व सोमवार	१६.३०वा.	०९.१५वा. (दुसऱ्या दिवशी)

विराम स्थान: सूरत, वडोदरा, रतलाम, कोटा व मथुरा स्थानके दोन्ही दिशेने.

संरचना: एसी ३-टीअर व एसी चेअर कार कोचेस

०९१८३	मुंबई सेन्ट्रल-बनारस (साप्ताहिक)	२७.१०.२०२१ ते १७.११.२०२१	बुधवार	२३.००वा.	१४.००वा. (शुक्रवार)
०९१८४	बनारस–मुंबई सेन्ट्रल (साप्ताहिक)	२९.१०.२०२१ ते १९.११.२०२१	गुरुवार	१९.३०वा.	०७.२०वा. (रविवार)

विराम स्थान: बोरिवली, वापी, सूरत, वडोदरा, रतलाम, कोटा, सवाई माधोपूर, भरतपूर, अचनेरा, मथुरा, कासगंज, फरुखाबाद, कानपूर, अन्वरगंज, कानपूर सेन्ट्रल, लखनौ, रायबरेली, अमेठी, प्रतापगड, जंघाई व भदोही स्थानके दोन्ही दिशेने.

संरचना: एसी २-टीअर, एसी ३-टीअर, शयनकक्ष आणि द्वितीय वर्ग आसन कोचेस

०९१८५	मुंबई सेन्ट्रल-भागलपूर (साप्ताहिक)	३०.१०.२०२१ ते २०.११.२०२१	शनिवार	११.०५वा.	१०.००वा. (सोमवार)
०९१८६	भागलपूर-मुंबई सेन्ट्रल (साप्ताहिक)	०२.११.२०२१ ते २३.११.२०२१	मंगळवार	०५.००वा.	०७.२०वा. (गुरुवार)

विराम स्थान: बोरिवली, वापी, सूरत, वडोदरा, रतलाम, कोटा, सवाई माधोपूर, भरतपूर, अचनेरा, मथुरा, कासगंज, फरुखाबाद, कानपूर सेन्ट्रल, ऐशबाग, बाराबंकी, गोंडा, बस्ती, गोरखपूर, कप्तानगंज, नरकटीयागंज, बेटीया, बापुधाम, मोतीहारी, मुझ्झफरपूर, समस्तीपूर, बाराऊनी, बेगुसराई, मोंगीयार व सुलतानगंज स्थानके दोन्ही दिशेने.

संरचना: एसी २-टीअर, एसी ३-टीअर, शयनकक्ष आणि द्वितीय वर्ग आसन कोचेस.

संबंधित विशेष ट्रेनच्या विराम वेळेचे तपशिलाकरिता प्रवाशांनी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या.

- ट्रेनमध्ये चढताना, प्रवास करताना आणि गंतव्यस्थानी कोविड-१९ संबंधी सर्व प्रक्रिया, एसओपीचे पालन प्रवाशांनी करावे.
- निश्चित आरक्षित तिकीटे असणाऱ्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेन्समध्ये प्रवास करण्याची अनुमती असेल.

ट्रेन क्र.०९१८९ चे आरक्षण २४ ऑक्टोबर, २०२१ आणि ट्रेन क्र.०९१८३ व ०९१८५ चे आरक्षण २५ ऑक्टोबर, २०२१ पासून सर्व प्रवासी आरक्षण सेन्टर्स व आयआरसीटीसी वेबसाईटवर सुरू होईल.



पश्चिम रेल्वे

www.wr.indianrailways.gov.in

लक्ष द्या f facebook.com/WesternRly लक्ष द्या 💆 twitter.com/WesternRly

मृत्यूदाखल्याबाँबत कोणाचे हक्क, अधिकार अथवा हितसंबंध अशी कोणत्याही प्रकारची तक्रार वैंगेरें असल्यास त्याने तशी लेखी हरकत ही जाहीर नोटीस १५ दिवसांच्या आत हया न्यायालयात हजर होउन दाखल करावी वरील मुदतीत कोणी योग्य हरकत न दाखिवल्या तर सदरहू कोर्ट सदरहू अर्जदार हयांचे हक्कांबदल लागलीच पुरावा घेउन त्याचा हक्क शाबीत दिलल्यास त्याला सदहू मयताचे मृत्यू दाखला

अर्ज मा. न्यायालयात दाखल केलेला आहे.

सागर आणि सक्षम बुडाल्याची

माहिती पोलिसांना मिळाली.

श्रीमती, रोहिणी रामस्वामी नलवडे

कांदिवली पूर्व - मुंबई ४००१०१.

विभाग अधिकार तथा उपनिबंधक

जन्म मृत्यू विभाग

डॉ. विभाग तुर्भे कार्यालय

नवी मुंबई महानगरपालिका

दिनांक :- ०४/१०/२०२१

रा. तरूण मित्र मंडळ जवळ. वडारपाडा

क्रॉस रोड नं. १, हनुमान नगर, आकुर्ली रोड,

ठाणे महापालिकेचे आपत्ती

प्रोसेस जमा

देण्यात येईल व त्यानंतर आलेल्या हरकतीचा विचार केला जाणार नाही. सही अधिक्षक दिवाणी न्यायालय, वाशी

INDO-CITY INFOTECHLIMITED

जाहीर नोटीस

वाशी येथील मे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी साहेब यांचे कोर्टात क्रिमीनल ओ. एम.

वरील अर्जदार यांचे पती कै. श्री. रामस्वामी स्वामी नलवडे यांचा, मृत्यु दिनांक १८/०४/२०१८

रोजी रा. गणपतीपाडा तुर्भे, नवी मुंबई महाराष्ट्र येथील घरी झालेला आहे. सदर मयताचे मृत्यूची नवी

मंबई, यांच्या कार्यालयात झालेली नसल्याने अर्जदाराने मयताचे मृत्यूदाखल मिळणेकरिता सदरचा

त्यापेक्षा सदरह अर्जदार मयताचे वारसदार नव्हे असे कोणास समजविणेचे असेल आणि वरील

ए. क्र. ६७०/२०१९

Regd. Off.: A6, Mittal Estate, Bldg. No. 2, Andheri-Kurla Road, Andheri (E), Mumbai 400 059
CIN: 1.51900MH1992PLC068670

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER

				(Rs. in L	akhs except earr	ings per share)
Sr.			Unaudited		Unauc	lited
No.	Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Half Year Ended	Half Year Ended
		30-09-2021	30-06-2021	30-09-2020	30-09-2021	30-09-2020
	Revenue from Operations					
(i)	Interest Income	11.38	12.41	13.16	23.79	23.62
(ii)	Sales of Shares and Securities	225.72	101.08	(1.50)	326.80	0.53
I	Total Revenue from Operations	237.10	113.48	11.66	350.59	24.15
II	Other Income	0.89	1.01	2.14	1.90	4.23
III	Total Income (I+II)	238.00	114.49	13.80	352.50	28.38
	Expenses					
(i)	Finance Costs	0.52	0.43	0.05	0.95	0.07
(ii)	Net Loss/(gain) on fair value changes	(0.21)	0.15	(1.23)	(0.06)	(3.08)
(iii)	Purchase of Stock-In-Trade	207.38	102.23	19.18	309.61	30.44
(iv)	Changes in Inventories of					
	Stock-In-Trade	14.35	(11.37)	(18.06)	2.98	(28.68)
(v)	Employees Benefits Expenses	7.06	5.79	6.63	12.85	10.98
(vi)		0.20	0.20	0.18	0.40	0.36
(vii)		8.60	7.65	9.35	16.25	14.05
IV	Total Expenses	237.90	105.09	16.10	342.98	24.13
V	Profit/(Loss) before tax (III-IV)	0.09	9.40	(2.30)	9.51	4.25
VI	Tax Expenses					
	(1) Current Tax	(0.08)	2.43	(0.48)	2.35	0.67
	(2) Deferred Tax	0.08	0.02	0.73	0.10	0.66
VII	Net Profit/ (Loss) for the period (V-VI)	0.09	6.96	(2.55)	7.06	2.92
VIII						
	period	-	-	-	-	-
IX	Total Comprehensive Income for the					
	period (VII+VIII)	0.09	6.96	(2.55)	7.06	2.92
X	Paid-up equity share capital				1	1
	(Face Value of Rs. 10/- each)	1,040.00	1,040.00	1,040.00	1,040.00	1,040.00
7	Earning Per Share (EPS)				1	1
	(not annualised)					
	Basic (Rs.)	0.00	0.07	(0.02)	0.07	0.03
l	Diluted (Rs.)	0.00	0.07	(0.02)	0.07	0.03

IX X 7	period Total Comprehensive Income for the period (VII+VIII) Paid-up equity share capital (Face Value of Rs. 10/- each) Earning Per Share (EPS) (not annualised) Basic (Rs.) Diluted (Rs.)	0.09 1,040.00 0.00 0.00	6.96 1,040.00 0.07 0.07	(2.55) 1,040.00 (0.02) (0.02)	7.06 1,040.00 0.07 0.07	1,04
s	TATEMENT OF ASSETS & LIAI	BILITIES	ASAT	Notes : -	ove financial	raculte
	SEPTEMBER 30, 20	21 (Amou	ınt Rs. In lakhs)		ed by the Audi	
Sr.		As at	As at		en on record l	
No.	Particulars	September	September		ctors at their in ober 22, 2021	
		30, 2021	30, 2020		ove financial	
		Unaudited	Unaudited		epared in acco	
	Assets				les laid down	
1	Financial Asset				im Financia	
a	Cash and cash equivalents	6.52	3.21	prescril	bed under Sec	ction 1
b	Bank Balance other than (a) above	56.72	118.03		mpanies Act	
c	Trade Receivables	12.73			relevant Ru	
d	Loans	671.86			der and other	
e	Investments	279.29		princip India	les generally	accept
f	Other Financial Assets	63.34	88.32		atutory Audi	itore o
2	Non Financial Assets				iny have	
a	Inventories	52.33	28.68		d Review of	
b	Loans	3.11	8.05	financi	al results.	
с	Property, Plant and Equipment Other non-financial assets	78.94 41.88	61.13 25.85	4 The co	mpany has o	nly fir
d					and according	



Total Equity and Liabilities

Total Assets

Equity and Liabilities
Equity
Equity Share capital
Other Equity

Financial Liabilitie

Borrowings (Other than Debt Securities
Other financial liabilities
Non-Financial Liabilities

नोंदणीकृत कार्यालय: ९, एम.पी. नगर, १ली स्ट्रीट, कोनगु नग विस्तारीत. तिरुपर-६४१६०७. कॉपॉरेट कार्यालय: सी/५१५, कनाकिया झिलिऑन, एलबीएस रोड व

सीएसटी रोडचा जंक्शन, बीकेसी ॲनेक्स, इक्रिनॉक्सजवळ, कर्ला (प.)

to make the

o-City Infotech Limited
Aneel Jain
Chariman &
Managing Director
DIN: 00030742

मुंबई-४०००७०. दूर.:(०२२) २६५४४०००/९८२०७३०८११ परिशिष्ट ४ (नियम ८(१)) ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

1,266.73 1,307.20

1,266.73 1,307.20

न्याअर्थी, सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफायसी कायदा २००२) च्या कलम ३ अन्वये मालमत्ता पुर्नरचन कंपनी म्हणून भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) कडे नोंदणीकृत आणि कंपनी कायदा १९५६ च्या तरतदीअंतर्गत स्थापन असलेली कंपनी ओमकारा ॲसेट्स रिकन्स्टक्शन पायव्हेट लिमिटेड (ओमकारा एआरसी) (सीआयएन:यु६७१०० टीझेड२०१४पीटीसी०२०३६३) आणि यांचे नींदणीकृत कार्यालय-, एम.पी. नगर, १ली स्ट्रीट, कोनगु नगर विस्तारीत, तिरुपूर-६४१६०७ व **कॉर्पोरेट कार्यालय:** सी/ ५१५, कनाकिया झिलिऑन, एलबीएस रोड व सीएसटी रोडचा जंक्शन, बीकेसी ॲनेक्स, इक्विनॉक्सजवळ, कुर्ला (प.), मुंबई-४०००७० जे ओमकारा पीएस०५/२०१७-१८ ट्रस्ट, ओमकारा पीएस१५/२०१८-१९ ट्रस्ट, ओमकारा पीएस२७/२०१९-२० ट्रस्ट आणि ओमकारा पीएस२०/२०२०-२१ ट्रस्टचे सरफायसी कायदा २००२ अंतर्गत विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत आणि यांचे प्राधिकृत अधिकारी हे खालील स्वाक्षरीकर्ता आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या कलम १३(१२ सहवाचिता नियम ३ अंतर्गत त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी २४ मार्च, २०२१ रोजी मागणी सूचना वितरीत केली होती आणि त्या सूचनेनुसार कर्जदार अर्थात **संघवी एक्सपोर्टस्** इंटरनॅशनल प्रा.लि. (परिसमापनात) यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत दिनांक १५ डिसेंबर, २०२० रोजी देय रक्कम रू.६७३,८५,४७,३०५.५० (रूपये सहाशे त्र्याहत्तर कोटी पंच्याऐंशी लाख सत्तेचाळीस हजार तिनशे पाच आणि पैसे पन्नास फक्त) तसेच रक्कम जमा होण्याच्या तारखेपर्यंत त्यावरील व्याज, प्रासंगिक खर्च, शुल्क, अधिभार इत्यादी जमा करण्यास सांगण्यात आले होते. बँक ऑफ इंडियापुर्वी, बँक ऑफ इंडिया समुह बँकाचे प्रमुख आणि अन्य समुह सदस्य जसे अलाहाबाद बँक. ओमकारा एआरसी (पर्वीची देना बँक व पर्वीची आंध्र बँकेचे वित्तीय गलमत्ताचे करारनामीत), आयडीबीआय बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या वतीने दिनांक ०९ डिसेंबर, २०१९ रोजी मागणी सूचना वितरीत करण्यात आली होती, त्या सूचनेनुसार जामिनदारांना सदर सूचनेत नमुद रक्कम जमा करण्यास कळविले होते.

पुर्वीची आंध्र बँक, पुर्वीची देना बँक, बँक ऑफ बडोदा व बँक ऑफ इंडिया यांनी ओमकारा ॲसेटस रिकन्स्टक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या नावा खालील प्रतिभृतीसह उपराक्त कर्ज खात्याचे संपृ थकबाकी कर्जाचे अधिकार, हक व हित करारनामीत केले जे सरफायसी कायदा २००२ च्या तरतुदीअंतर्गत ओमकारा पीएस०५/२०१७-१८ ट्रस्ट, ओमकारा पीएस१५/२०१८-१९ ट्रस्ट, ओमकारा पीएंस२७/२०१९–२० ट्रस्ट आणि ओमकारा पीएंस२०/२०२०–२१ ट्रस्ट म्हणून दिनांक **०३ जानेवारी**, २०१८, १४ डिसेंबर, २०१८, ३१ मार्च, २०२० आणि ३१ डिसेंबर, २०२० रोजीचे नोंदणीकृत करारनामा अंतर्गत विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत.

कर्जाचे सदर करारनामानसार ओमकारा एआरसी यांनी प्रतिभृती अंमलबजावणी व संपूर्ण थकबाकी रक्कम वसुलीचे अधिकारा अंतर्गत पुर्वीची आंध्र बँक, पुर्वीची देना बँक, बँक ऑफ बडोदा व बँक ऑफ इंडिया यांच्या ऐवजी प्रक्रिया सुरू केली.

ज्याअर्थी <mark>ओमकारा एआरसी</mark> यांनी एनसीएलटी, मुंबई यांच्या समक्ष आयए क्र.६८१/२०२१ (<mark>ओमकार</mark> एआरसी विरुद्ध संघवी एक्सपोर्टस् इंटरनॅशनल प्रा.लि. व इतरांचे परिसमापक) हे अर्ज दाखल केले ज्यामध्ये जेव्हा शक्य असेल त्यावेळी **ओमकारा एआरसी**चे प्राधिकत अधिकाऱ्यांना प्रतिभत मालमत्तेचा ताबा हस्तांतर करण्यासह **ओमकारा एआरसी**द्वारे प्रतिभूतीच्या मुक्ततेसह अपतदारी व देवाळखोरी सांकेतांक २०१६ च्या तरतुदी व त्यातील नियमांचे पुर्ततानुसार परिसमापकांवर निर्देशनांकरिता विनंती केली आहे. एनसीएलटी यांनी त्यांचे दिनांक २३ ऑगस्ट, २०२१ रोजीच्या आदेशानुसार सदर आयए करिता मान्यता दिली आहे.

कर्जदार/जामिनदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार, जामिनदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी प्रतिभत मालमत्ता/स्थावर व जंगम मालमत्तेचा कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत आणि दिनांक **२३ ऑगस्ट, २०२१** रोजीच्या उपरोक्त आदेशानुसार खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा १८ ऑक्टोबर**,

२०२१ रोजी घेतलेला आहे. कर्जदारांचे लक्षा वेधण्यात् येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.

विशेषतः कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सट मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी ओमकारा एआरसी यांच्याकडे दिनांक १५ डिसेंबर, २०२० रोजी देय रक्कम रू.६७३,८५,४७,३०५.५० (रूपये सहाशे त्र्याहत्तर कोटी पंच्याऐंशी लाख सत्तेचाळीस हजार तिनशे पाच आणि पैसे पन्नास फक्त) तसेच रक्कम जमा होण्याच्या तारखेपर्यंत त्यावरील व्याज, प्रासंगिक खर्च, शुल्क, अधिभार इत्यादी जमा करावी.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

- जागा क्र.सीई-४०११, क्षेत्रफळ ४२७१ चौ.फु. कार्पेट क्षेत्र तत्सम ६१०२ चौ.फु. विक्री योग्य/ बिल्टअप क्षेत्र, सी टॉवर, इस्ट विंग, ४था मजला व भारत डायमण्ड बोर्स कॉम्प्लेक्स म्हणून ज्ञात इमारतीच्या परिसरातील ३ कारपार्किंग जागा क्र.सी-३१४, सी-३१५ व सी-३१६, जमीन प्लॉट सी-२८, जी ब्लॉक, बांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, सीटीएस क्र.४२०७, गाव कोलेकल्याण, तालुका अंधेरी, नोंदणी जिल्हा मुंबई उपनगर येथील संघवी एक्सपोर्टस् इंटरनॅशनल प्रा.लि यांना देण्यात आलेली
- जागा क्र.सीई-५०३०, क्षेत्रफळ १८३ चौ.फु. कार्पेट क्षेत्र तत्सम २६२ चौ.फु. विक्री योग्य/ बिल्टअप क्षेत्र, सी टॉवर, इस्ट विंग, ५वा मजला, भारत डायमण्ड बोर्स कॉम्प्लेक्स, जमीन प्लॉट सी– २८, जी ब्लॉक, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, सीटीएस क्र.४२०७, गाव कोलेकल्याण, तालुका अंघेरी,

नोंदणी जिल्हा मुंबई उपनगर येथील संघवी एक्सपोर्टस् इंटरनॅशनल प्रा.लि यांना देण्यात आलेली जागा.

प्राधिकृत अधिकार ओमकारा ॲसेटस् रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड PROMOTION CO. LTD

Regd. Off.: 90, Phears Lane, 6th Floor,

Room no. 603 Kolkata-700 012,

Email ID.: vipcl21@hotmail.com CIN: L65909WB1981PLC033333

Notice is hereby given that pursuant to

Regulation 29 of the Securities and Exchange

Board of India Listing Regulations, 2015 a meeting of the Board of Directors o

Venkateshwara Industrial Promotion Co. Ltd.

will be held at the registered office of the

Company on Monday, 1st November, 2021 at

10.00 A.M. to approve the Unaudited Financial

Results for the quarter and half year ended on

30th September, 2021. In this connection, as informed earlier pursuant to "Company's Code

of Conduct for Prohibition of Insider Trading"

read with the SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, as amended Trading Window for dealing in the securities

of the Company shall remain closed upto 48 hours of declaration of the results of the company to the Stock Exchanges for all

designated persons, their immediate relatives

and all connected persons covered under the

HAMILTON POLES

MANUFACTURING CO. LTD

Regd. Off.: 221, Rabindra Sarani, 3rd Floor, Kolkata-700007

Email ID.: hamiltonpoles@rediffmail.com

CIN: L28991WB1981PLC033462

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 of the Securities and Exchange

Board of India Listing Regulations, 2015 a

meeting of the Board of Directors of HAMILTON

POLES MANUFACTURING CO.LTD will be

held at the registered office of the Company on Monday, 1st November, 2021 at 02:30 P.M.

to consider and take on record, inter-alia the

Unaudited Financial Results of the Company

for the quarter and half year ended 30th

September, 2021. In this connection, as

informed earlier pursuant to "Company's Code of Conduct for Prohibition of Insider Trading

read with the SEBI (Prohibition of Insider

Trading) Regulations, 2015, as amended.

Trading Window for dealing in the securities

of the Company shall remain closed upto 48

hours of declaration of the results of the

company to the Stock Exchanges for all

designated persons, their immediate relatives

and all connected persons covered under the

For Hamilton Poles Manufacturing Co.Ltd

By Order of the Board

Company Secretary

Shilpi Agarwal

aforesaid code.

Place: Kolkata

Dated: 23/10/2021

Place: Kolkata

Dated: 23/10/2021

By Order of the Board

Promotion Co. Ltd.

Company Secretary

Ekta Kedia

For Venkateshwara Industrial

WWW.FINANCIALEXPRESS.COM

GlobalSpace

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/ OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM)

The notice is hereby given that the Annual General Meeting ("AGM") of Globalspace Technologies Limited (The Company) will be held on Friday, November 26, 2021 at 3:00 P.M (IST) through Video Conferencing, to transact the Businesses, as set out in the Notice of AGM. The Electronic copies of the Notice of AGM have been sent on October 23, 2021 to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s) as on October 22, 2021 in accordance with the circulars issued by Ministry of Corporate Affairs dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021 along with SEBI circulars dated May 12, 2020. An advertisement requesting shareholders to register their mail id was published in newspaper dated October 21, 2021. The same is also available on Bombay Stock Exchange website https://www.bseindia.com/ and on the NSDL website www.evoting.nsdl.com

Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date of Thursday, November 18, 2021 may cast their vote electronically on the Ordinary Business as set out in the Notice of AGM through electronic voting system of NSDL from a place other than venue of AGM ("remote e-voting"). All the members are informed that:

- . the Business as set out in the Notice of AGM may be transacted through voting by
- ii. the remote e-voting shall commence on Monday, November 22, 2021 (9.00 A.M);
- iii. the remote e-voting shall end on Thursday, November 25, 2021 (5.00 P.M).; iv. the cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is Thursday, November 18, 2021
- v. any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as of the cut-off date Thursday, November 18, 2021 may obtain the login ID and password by sending a request at following email id's: evoting@nsdl.co.in or issuer/RTA. Members may note that:
- a) The remote e-voting module shall be disabled by NSDL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently;
- b) The facility for voting at the AGM shall be made available through e-voting by NSDL; c) The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again;
- d) A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting.

In case of queries, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members at the Downloads Section of www.evoting.nsdl.com. or email at evoting@nsdl.co.in, Tel: 1800-222-990 or contact the company on email at cs@globalspace.in who will also address grievances connected with the voting by electronics means.

> For and on behalf of Globalspace Technologies Limited Swati Arora

Place: Navi Mumbai Date: October 24, 2021 **Company Secretary and Compliance Officer** VENKATESHWARA INDUSTRIAL

(CK BIRLA CROUP



switch to smart

Orient Electric Limited

Registered Office: Unit VIII, Plot No. 7, Bhoinagar, Bhubaneswar-751012, Odisha Tel: 0674-2396930, Fax: 0674-2396364, Email: investor@orientelectric.com Website: www.orientelectric.com. CID: L31100OR2016PLC025892

Extract of Un-Audited Financial Results for the quarter & half year ended 30 Sep'21 (INR in crores)

		Quarte	r ended	Half year ended
S.No.	Particulars	30-Sep-2021	30-Sep-2020	30-Sep-2021
	100000000000000000000000000000000000000	Un-Audited	Un-Audited	Un-Audited
1.	Total Revenue	594.38	433.77	1,016.70
2.	Net Profit for the period (before Tax, Exceptional items and/or Extraordinary items)	46.55	43.30	53.36
3.	Net Profit for the period before tax (after Exceptional items and/or Extraordinary items)	46.55	43.30	53.36
4.	Net Profit for the period after tax (after Exceptional items and/or Extraordinary items)	34.77	32.42	39.78
5.	Total Comprehensive Income for the period	34.67	32.39	39.58
6.	Equity Share Capital	21.22	21.22	21.22
7.	Other Equity		0	
8.	Earnings Per Share (of Rs. 1/- each)			0
	Basic:	1.64	1.53	1.87
	Diluted:	1.64	1.52	1.87

Note:

- The above financial results of the Company were reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors of the Company at their respective meetings held on October 23, 2021.
- 2. The above is an extract of the detailed format of Un-Audited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Un-Audited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2021 are available on the websites of the Stock Exchanges (www.bseindia.com / www.nseindia.com) and Company's website (www.orientelectric.com).

For Orient Electric Limited

Place: New Delhi Dated: October 23, 2021

Rakesh Khanna Managing Director & CEO

Crompton

Crompton Greaves Consumer Electricals Limited

CIN: L31900MH2015PLC262254

Registered & Corporate Office: Tower 3, 1" Floor, East Wing, Equinox Business Park, LBS Marg, Kurla (West), Mumbai 400070, India Tel.: +91-22-6167 8499 Fax: +91-22-6167 8383 E-mail: crompton.investorrelations@crompton.co.in Website: www.crompton.co.in

EXTRACT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF-YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2021

$\overline{}$				CONSO	LIDATED					STAN	DALONE		(₹ crore
Sr. No	Particulars	1	Quarter Ende			ar Ended	Year Ended	0	uarter Ende			ar Ended	Year Ended
No	raticulais	30.09.2021	30.06.2021	30.09.2020	30.09.2021	30.09.2020	31.03.2021	30.09.2021	30.06.2021	30.09.2020	30.09.2021	30.09.2020	31.03.2021
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total income from operations	1,401.98	1,070.08	1,229.87	2,472.06	1,968.55	4,879.26	1,413.25	1,065.84	1,215.05	2,479.09	1,946.98	4,825.58
2	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	212.89	127.00	189.14	339.89	290.15	723.63	224.49	124.82	183.73	349.31	282.54	707.72
3	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	158.81	94.76	141.68	253.57	216.48	616.65	170.48	93.12	137.08	263.60	210.79	604.74
	Total comprehensive income for the period [comprising profit for the period/year (after tax) and other comprehensive income (after tax)]	159.36	95.31	141.14	254.67	215.40	618.84	171.03	93.67	136.54	264.70	209.71	606.93
5	Paid-up Equity Share Capital	125.60	125.56	125.47	125.60	125.47	125.54	125.60	125.56	125.47	125.60	125.47	125.54
6	Reserves	1,899.39	1,887.87	1,554.74	1,899.39	1,554.74	1,781.88	1,896.96	1,873.78	1,548.53	1,896.96	1,548.53	1,769.44
7	Securities Premium Account	32.67	27.17	14.68	32.67	14.68	24.01	32.67	27.17	14.68	32.67	14.68	24.01
8	Net worth	2,057.91	2,040.60	1,694.89	2,057.91	1,694.89	1,931.43	2,055.48	2,026.51	1,688.68	2,055.48	1,688.68	1,918.99
9	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	300.00	300.00	480.00	300.00	480.00	480.00	300.00	300.00	480.00	300.00	480.00	480.00
10	Debt Equity Ratio	0.15	0.15	0.28	0.15	0.28	0.25	0.15	0.15	0.28	0.15	0.28	0.25
11	Earnings Per Share (of ₹ 2 each) (Not annualised)*												
1	Basic	2.53*	1.51*	2.26*	4.04*	3.45*	9.83	2.72*	1.48*	2.19*	4.20*	3.36*	9.64
	Diluted	2.51*	1.50*	2.24*	4.00*	3.42*	9.75	2.69*	1.47*	2.17*	4.16*	3.33*	9.56
12	Debenture Redemption Reserve	75.00	75.00	75.00	75.00	75.00	75.00	75.00	75.00	75.00	75.00	75.00	75.00
13	Debt Service Coverage Ratio	0.94*	0.59*	0.89*	1.46*	1.32*	3.24	1.00*	0.58*	0.86*	1.51*	1.29*	3.18
14	Interest Service Coverage Ratio	28.8*	14.37*	18.68*	20.77*	14.96*	18.56	30.25*	14.15*	18.20*	21.29*	14.61*	18.19

Note:

1. The above is an extract of the detailed format of Quarter and Half-year end financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter and Half-year end financial results are available on the Stock Exchanges websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and also on the Company's website i.e. www.crompton.co.in. For and on behalf of

Place : Mumbai Date: 22rd October, 2021 **Managing Director** DIN: 00059877

Crompton Greaves Consumer Electricals Limited

ASSAM POWER DISTRIBUTION COMPANY LIMITED A fully customer centric company

NOTICE INVITING TENDER No. 21/5

E-bids in two parts viz. 1) Techno-Commercial Bids and 2) Price Bids with validity up to 360 days are hereby invited from reputed Original Equipment Manufacturers for supply of 33/11 kV, 10 MVA & 5 MVA Transformers with associated accessories as per relevant IS/IEC standards under "SOPD 2021-22". Interested bidders may view the detailed Request for Proposal (RFP) on website www.assamtenders.gov.in as well as www.apdcl.org.

Date & T	ime	
27.10.2021	15.00	hrs.
01.11.2021	15:00	hrs.
08.11.2021	09.00	hrs.
17.11.2021	17.00	hrs.
18,11,2021	15.00	hrs.
	27.10.2021 01.11.2021 08.11.2021 17.11.2021	27.10.2021 15.00 01.11.2021 15:00 08.11.2021 09.00 17.11.2021 17.00 18.11.2021 15.00

Techno-Commercially qualified bidders. Sd/-, Chief General Manager (PP&D), APDCL 5

Please pay your energy bill on time and help us to serve you better!

Jaykay Enterprises Limited

(CIN: L99999UP1961PLC001187)

Rend, Office: Kamla Tower, Kanpur - 208 001 (India)

Ph. No. 91 512 2371478-81 Fax: 91 512 2332665 E-Mail: prabhat.mishra@jaykayenterprises.com; Website: www.jaykayenterprises.com

NOTICE CHANGE IN REGISTRAR AND SHARE TRANSFER AGENT

Notice is hereby given to the Stakeholders of Jaykay Enterprises Limited. ('the Company') that on August 13,2021, the Company decided to permanently close its in-house Registrar and Share Transfer Agent activities subject to completion of the necessary formalities in accordance with the SEBI (Registrars to an Issue and Share Transfer Agents) Regulations, 1993 and appointed M/s Alankit Assignments Limited as Registrar and Transfer Agent and the same is scheduled by NSDL to be carried out on October 23, 2021. Consequent to the change, M/s Javkav Enterprises Ltd. will stop acting as R&T Agent for electronic connectivity w.e.f. BOD of October 23, 2021 and M/s Alankit Assignment Ltd. shall commence as the R&T

Shareholders, Beneficial Owners, Depository Participants and all other concerned are requested to send/deliver the documents/correspondence relating to the Company's securities to the below mentioned address:

Mr. Jagdeep Kumar Singla Sr. Manager

Agent on October 23, 2021

Alankit Assignments Limited.

205-208, Anarkali Complex, Jhandewalan Extension,

New Delhi-110055 Email: jksingla@alankit.com

Telephone: +91-11-4254-1234 & Fax:91-11-4254-1201

Also, for the benefit of the shareholders, the documents will continue to be accepted at the Registered Office of the Company. Please send the documents addressed to the undersigned for early grievance redressal.

For Jaykay Enterprises Limited

(Prabhat Kumar Mishra) CFO & Company Secretary Membership No. ACS29900







Shantanu Khosla

Sd/-

INVITATION FOR BIDS FOR LOCAL COMPETITIVE BIDDING

(1) The Government of Tamil Nadu has received a Loan (Loan No. ID-P251) from the Japanese International Cooperation Agency (JICA) towards the cost of

No.417, Pantheon Road, Egmore, Chennai-600 008. Phone : 28191890 / 28190259; Fax: 044 –28190636. E-Mail : equipment.tnmsc@tn.gov.in

Tamil Nadu Urban Healthcare Project and it is intended that part of the proceeds will be applied to eligible payments under the contracts for which this Invitation for Bids is issued. (2) The General Manager (Equipment), TNMSC Ltd. now invites online bids from eligible bidders for supply of the following goods: S.No Tender No., Equipment and Quantity with nos, in bracket

PKG1/C5/LCB/TNUHP/JICA/TNMSC/ENGG/2021, dt.12.10.2021 - Electronic White board (11), Ceiling projector with fixing material (12) Electric Screen, 70 inches (12), Personal Computer (40), Hard disk 4 Tb (4), Lap top (4), Printer with Scanner (2), Photo Copy Machine (2) PKG2/C5/LCB/TNUHP/JICA/TNMSC/ENGG/2021, dt.12.10.2021 -Injection training arm for adults and infants (15), Vein access simulator

for adults and infants (15), Tubal feeding simulator (4), Suction simulator (6), Resuscitator for adults and neonates (4), Endotracheal Intubation Trainer for Adults and Infants (6), CPR Simulator for adults (4), CPR Trainer for Infants (4), BLS Simulator (4), AED Trainer with Mannequin (4), Physical assessment model with ECG and table (4), Blood pressure measurement trainer (10), Height and internal fat scale with weighing PKG3/C5/LCB/TNUHP/JICA/TNMSC/ENGG/2021, dt.12.10.2021 - Anatomy all organs charts (2), Abdominal palpation Model (4), Active

Management of Stage Three Labour Model (AMSTL) (4), Anatomy models dummy (4), Birth mechanism Model (1), Breast in pregnancy Model (2), Cell to embryo Model (4), Cervical dilatation and stretch effacement model (2), Embryo 32 weeks Model (4), Episiotomy suturing Model (10), Fertilization to fetus development Model (2), Fetal circulation system Model (4), Fetal placenta Model (2), Fetal skull Model (5), Human embryo Model (2), Human ovum Model (2), Human placenta Model (2), Human spermatozoon Model (2), MAMMA Post-Partum (PPIUCD) model (4), Mammary gland in lactation period model (2), Mammary gland in resting period model (2), Maternal placenta model (2), Ostomy Mannequin (2), Ovary models 8 parts (2), Spermato genesis model (2), True pelvis model (8), Skeleton model (1), Microorganism slides (amoeba, bacteria, fungi, ecto and endo parasites) (50)

- PKG4/C5/LCB/TNUHP/JICA/TNMSC/ENGG/2021, dt.12.10.2021 Advanced nursing Mannequin (2), Gynaecology simulator/Model (2) Intra Uterine Contraceptive Device (IUCD) Simulator (4), Kangaroo Mother Care simulator (2), Mother care Mannequin (2), New born and Child nursing procedure Mannequin (4), Uterine sound simulator (5), Delivery simulators (12), Nursing simulator for male and female (6), Urination simulators for male and female (5), Dressing simulators (8)
- PKG5/C5/LCB/TNUHP/JICA/TNMSC/ENGG/2021, dt.12.10.2021 -100 kVA Generator (2)
- PKG6/C5/LCB/TNUHP/JICA/TNMSC/ENGG/2021, dt.12.10.2021 Radiant Infant Warmer (2), Phototherapy unit (1), Oxygen Concentrator (2), Ventilator (1), Finger Pulse Oximeter (4), Pulse Oximeter (4), Infusion pump (1)
- PKG7/C5/LCB/TNUHP/JICA/TNMSC/ENGG/2021, dt.12.10.2021 Haemoglobin Estimation Kit (5), Microscope (6), Photo Colorimeter (2) Semi auto analyzer (2), Glucometer with strip (10)
- PKG8/C5/LCB/TNUHP/JICA/TNMSC/ENGG/2021. dt.12.10.2021 Artery Forceps Curved (10), Artery Forceps Straight (10), Cuscos Speculum (10), Sims Speculum (20), Sponge Holding Forceps – (10), Vulsellum forceps (10)
- PKG9/C5/LCB/TNUHP/JICA/TNMSC/ENGG/2021, dt.12.10.2021 Cot with Backrest (2), Emergency Drug Trolley (2), Labour Board (2), IV
- stand (2), Non Pneumatic anti shock garment (NASG) Protective device (4), Personal Protection Equipment (PPE) set (100)
- PKG10/C5/LCB/TNUHP/JICA/TNMSC/ENGG/2021, dt.12.10.2021 Human pathological wet specimens (20), Wet specimen all organs model (1), Endoparasites wet specimens Models (20)

No.	Document cost	Sale period	Pre-bid Meeting	Submission of bid	Opening of bid
1	3,435/-	25.10.2021 to15.11.2021	02.11.2021 11.00 AM	16.11.2021, 11.00 AM	16.11.2021, 12.00 Noon
2	5,725/-	25.10.2021to15.11.2021	02.11.2021 11.30 AM	16.11.2021, 03.00 PM	16.11.2021, 04:00 PM
3	3,435/-	26.10.2021 to16.11.2021	08.11.2021 11.00 AM	17.11.2021, 11.00 AM	17.11.2021, 12.00 Noon
4	2,290/-	26.10.2021 to16.11.2021	08.11.2021 11.30 AM	17.11.2021, 03.00 PM	17.11.2021, 04:00 PM
5	2,290/-	27.10.2021 to17.11.2021	08.11.2021 12.00 Noon	18.11.2021, 11.00 AM	18.11.2021, 12.00 Noon
6	2,290/-	27.10.2021 to17.11.2021	08.11.2021 12.30 PM	18.11.2021, 03.00 PM	18.11.2021, 04:00 PM
7	2,290/-	28.10.2021 to18.11.2021	09.11.2021 11.00 AM	19.11.2021, 11.00 AM	19.11.2021, 12.00 Noon
8	2,290/-	28.10.2021 to18.11.2021	09.11.2021 11.30 AM	19.11.2021, 03.00 PM	19.11.2021, 04:00 PM
9	2,290/-	29.10.2021 to19.11.2021	09.11.2021 12.00 Noon	20.11.2021, 11.00 AM	20.11.2021, 12.00 Noon
10	2.290/-	29.10.2021 to19.11.2021	09.11.2021 12.30 PM	20.11.2021, 03.00 PM	20.11.2021, 04:00 PM

For details visit www.tenders.tn.gov.in and TNMSC website www.tnmsc.tn.gov.in 4. All bids must be accompanied by a bid security in Indian rupees as specified in in the bid document.

" சோதனை கடந்து கதந்திரம் அடைந்தோம் சாதனை புரிந்து சரித்திரம் படைப்போம்"

General Manager (Equipment)

LUMAX

Lumax Industries Limited Regd. Office: 2[™] Floor, Harbans Bhawan-II, Commercial Complex, Nangal Raya, New Delhi-110046

DK JAIN Website: www.lumaxworld.in/lumaxindustries.Tel: 011-49857832 Email: lumaxshare@lumaxmail.com, CIN: L74899DL1981PLC012804

NOTICE

Notice is hereby given that the following Share Certificates have been reported lost/misplaced by the Shareholders of the Company and the Company will proceed to issue Duplicate Share Certificates to the below mentioned shareholders:

S. No.	Name of the	Folio No.	Certificate No.(s)	Distinctive No.(s)		No. of
	Shareholders			From	To	Shares
1	SUSHEEL SETH	S 003357	93635	4328961	4328985	25
2	SEEMA AGARWAL	S 006331	136567	8032531	8032550	20
	TOTAL			- 0		45

Any person who has any claim in respect of the above said shares should

lodge such claim with the Company at its Registered Office at the address given above within 15 days of publication of this notice. After the expiry of 15 days, no claim will be entertained and the Company will proceed to issue Duplicate Share Certificates. For LUMAX INDUSTRIES LIMITED PANKAJ MAHENDRU

COMPANY SECRETARY Place: New Delhi Date: 23.10.2021 M.NO. A28161 ProYuga Advanced Technologies Limited

CIN: U74999MH2017PLC296222 Regd Office: 1609, Lodha Supremus Powai, Saki Vihar Road, Opp MTNL Office, Mumbai-400072, Maharashtra, India, Tel: 8008858585 Email ID: company@proyuga.tech Website:https://www.proyuga.tech/ NOTICE

Notice is hereby given that the 4th Annual General Meeting ('AGM) of the Members of

ProYuga Advanced Technologies Limited ('the Company') will be held on Monday, November 15, 2021 at 10:00 a.m. (IST) via two-way Video Conferencing ('VC') facility / Other Audio Visual Means ('OAVM') ONLY, to transact the businesses as set out in the Notice of the AGM. In accordance with the General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021 (collectively referred to as 'MCA Circulars'), the Company has sent the Notice of the 4th AGM along with the link to the Integrated Annual Report for FY 2020-21 on Saturday, September 23rd, 2021 through electronic mode only, to those Members whose e-mail addresses are registered with Registrar & Transfer Agent and Depositories. The requirement of sending physical copies of the Notice of the AGM has been dispensed with vide MCA Circulars. The Integrated Annual Report 2020- 21 of the Company, inter alia, containing the Notice of the 4th AGM is available on the website of the Company at https://www.proyuga.tech/.

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Secretarial Standards on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India, Members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the notice of AGM using electronic voting system from place other than the venue of the AGM (remote-e voting). Members holding shares either in physical form or dematerialized form as on the cutoff date of November 10, 2021 shall be entitled to remote e-voting, any person who has become member after dispatch of notice and before the cut-off date may obtain the login id and password by sending request mail to evoting@nsdl.co.in Remote E-Voting period commences on Friday, November 12, 2021 (09:00 a.m.) IST and

ends on Sunday 14, 2021 (05:00 p.m.) IST. Remote E-Voting shall not be allowed beyond the said date and time. Contact Details of Person Responsible to address the grievances connected with the evoting: Mr Swapneel Puppala, , Telephone: 0265-2280180 Email:

SwapneelP@nsdl.co.in or members can also write to the Company Secretary of the Company at the Company's email address company@proyuga.tech For and on behalf of ProYuga Advanced Technologies Limited,

Prince Pandey Date: October 24, 2021 Company Secretary

Membership No.: A59040

hathw@y

Place: Mumbai

HATHWAY CABLE AND DATACOM LIMITED

Regd. Office: 'Rahejas', 4th Floor, Corner of Main Avenue & V.P. Road, Santacruz (West), Mumbai - 400054 Tel: 91-22-26001306 Fax: 91-22-26001307 CIN: L64204MH1959PLC011421 Website: www.hathway.com; E-mail: info@hathway.net

NOTICE FOR THE ATTENTION OF MEMBERS OF THE COMPANY

Members of the Company are hereby informed that a Postal Ballot Notice, seeking members' consent on the resolution set out in the said Notice has been sent electronically to the members whose e-mail address is registered with the Company/Link Intime India Private Limited, Company's Registrar and Transfer Agent/Depository Participant(s) as on Friday, October 15, 2021 i.e. the Cut-Off Date. The Company has completed electronic dispatch of the Postal Ballot Notice on Saturday, October 23, 2021.

The Postal Ballot Notice is available on the Company's website at www.hathway.com, on the website of the Stock Exchanges, i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of KFin Technologies Private Limited ("KFinTech") at https://evoting.kfintech.com. Members who do not receive the Postal Ballot Notice may download it from the above-mentioned websites. The documents referred to in the Postal Ballot Notice are available for inspection electronically and members seeking to inspect such documents can send an e-mail to info@hathway.net Instruction for e-voting:

In accordance with the applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs, the Company is providing to its members the facility to exercise their right to vote on the resolution proposed in the said Postal Ballot Notice only by electronic means ("e-voting"). The communication of the assent or dissent of the members would take place through remote e-voting process only. The Company has engaged the service of KFinTech as the agency to provide e-voting facility. Members may cast their votes during the period mentioned

herein below: Commencement of 9:00 a.m. IST on Sunday, remote e-voting October 24, 2021 5:00 p.m. IST on Monday, End of remote e-voting November 22, 2021

E-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the e-voting module shall be forthwith disabled by KFinTech upon expiry of the aforesaid period. Manner of e-voting by members holding shares in dematerialised

mode, physical mode and members who have not registered their email address has been provided in the Postal Ballot Notice. The manner in which persons who have forgotten the User ID and Password, can obtain/generate the same, has also been provided in the said Notice. A person whose name is recorded in the Register of Members/

List of Beneficial Owners as on the Cut-Off Date shall only be considered eligible for the purpose of e-voting. Voting rights of a member/beneficial owner (in case of electronic shareholding) shall be in proportion to his/her shareholding in the paid-up equity share capital of the Company as on the Cut-Off date. A person who becomes a member after the Cut-Off date should treat this notice for information purpose only.

Manner of registering / updating email address: (a) Members who hold shares in physical mode and have not

registered/updated their e-mail address with the Company, can register/update their e-mail address with Link Intime India Private Limited, Registrar and Transfer Agent, by clicking the link: https:/ /linkintime.co.in/emailreg/email_register.html on the website www.linkintime.co.in under the Investor Services tab by choosing the E mail / Bank Registration heading and following the registration process as guided therein. The members are requested to provide details such as Name, Folio Number, Certificate number, PAN, mobile number and e mail id and also upload the image of share certificate in PDF or JPEG format. (upto 1 MB). In case of any query, a member may send an e-mail to RTA at rnt.helpdesk@linkintime.co.in. (b) Members holding shares in dematerialised mode and have not

registered / updated their email address with their Depository Participants, can register / update their email address with the Depository Participant(s) where they maintain their demat accounts. The resolution, if approved, shall be deemed to have been passed on the last date of e-voting i.e. November 22, 2021. The results of evoting will be announced on Tuesday, November 23, 2021 and will be displayed on the Company's website www.hathway.com and communicated to the Stock Exchanges and National Securities Depository Limited and Central Depository Services (India) Limited and KFinTech. The Company will also display the results of the Postal Ballot at its Registered Office. In case of any query on e-voting, members may refer to the "Help"

and "FAQs" sections/ E-voting user manual available through a dropdown menu in the "Downloads" section of KFinTech's website for e-voting: https://evoting.kfintech.com.

Contact details for addressing e-voting relating gueries/grievances,

Mr. S.V Raju, Deputy Vice President KFin Technologies Private Limited

Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad 500 032, India Toll-free No.: 1800-309-4001

(from 9:00 a.m. IST to 5:00 p.m. IST) E-mail: evoting@kfintech.com

Place: Mumbai

By order of the Board of Directors

Date: October 24, 2021 Ajay Singh Head Corporate Legal, Company Secretary & Chief Compliance officer

(FCS 5189)

financialexp.epa

Date: 23rd October, 2021

